

Singular and Plural

Class Objective: I am able to talk in Marathi about Singular and Plural.

Concept A: Introduction

The words which are used to define single or multiple quantities are called "Vachan".

वाक्यातील नामाने दर्शवलेली वस्तु एक आहे की अनेक आहेत याचा बोध होतो यालाच वचन असे म्हणतात.

Concept B: Singular Plural in Marathi | वचन व त्याचे प्रकार : (Vachan v tyache prakar) :

There are two types of vachan

मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार आहेत.

Marathi Bhashet vachanache don prakar aahe.

1) एकवचन (Singular - Ekvachan)

2) बहुवचन (Plural - Bahuvachan)

1) एकवचन (Singular - Ekvachan): The words that indicate a single subject or object are called singular.

ज्या नामाव्दारे व्यक्ती किंवा वस्तू एकच आहे असा बोध होतो त्या नामास एकवचन म्हणतात. एकच विषय किंवा वस्तू दर्शवणारे शब्दला एकवचन म्हणतात.

1. **Introduction**

2. **Background**

3. **Method**

- 1. **Study Design**
- 2. **Participants**
- 3. **Intervention**

4. **Results**

- 1. **Primary Outcome**
- 2. **Secondary Outcome**
- 3. **Subgroup Analysis**

5. **Conclusion**

- 1. **Summary**

6. **References**

7. **Appendix**

8. **Supplementary Materials**

9. **Notes**

- 1. **Notes**
- 2. **Notes**
- 3. **Notes**

10. **References**

1. **Introduction**

2. **Background**

3. **Method**

- 1. **Study Design**
- 2. **Participants**
- 3. **Intervention**

4. **Results**

- 1. **Primary Outcome**
- 2. **Secondary Outcome**
- 3. **Subgroup Analysis**

5. **Conclusion**

- 1. **Summary**

6. **References**

7. **Appendix**

8. **Supplementary Materials**

9. **Footnote**

- 1. **Footnote 1**
- 2. **Footnote 2**
- 3. **Footnote 3**

10. **Page Number**

1. **Introduction**

2. **Background**

3. **Method**

- 1. **Study Design**
- 2. **Participants**
- 3. **Intervention**

4. **Results**

- 1. **Primary Outcome**
- 2. **Secondary Outcome**
- 3. **Subgroup Analysis**

5. **Conclusion**

- 1. **Summary**

6. **References**

7. **Appendix**

8. **Supplementary Materials**

9. **Footnote**

- 1. **Footnote 1**
- 2. **Footnote 2**
- 3. **Footnote 3**

10. **Page Number**

1. **Introduction**

2. **Background**

3. **Method**

- 1. **Study Design**
- 2. **Participants**
- 3. **Intervention**

4. **Results**

- 1. **Primary Outcome**
- 2. **Secondary Outcome**
- 3. **Subgroup Analysis**

5. **Conclusion**

- 1. **Summary**

6. **References**

7. **Appendix**

8. **Supplementary Materials**

9. **Footnote**

- 1. **Footnote 1**
- 2. **Footnote 2**
- 3. **Footnote 3**

10. **Page Number**

1. **Introduction**

This document describes the system architecture and components.

2. **System Architecture**

- 1. **System Overview**
- 2. **System Components**
- 3. **System Flow**

3. **System Components**

- 1. **System Overview**
The system is designed to provide a comprehensive solution for managing data and resources. It consists of several key components that work together to ensure efficient operation.
- 2. **System Components**
The system is composed of the following main components:
 - 1. **System Overview**
 - 2. **System Components**
 - 3. **System Flow**
- 3. **System Flow**
The system flow is designed to be intuitive and easy to use, allowing users to navigate through the system with minimal effort.

4. **System Flow**

- 1. **System Overview**
The system is designed to provide a comprehensive solution for managing data and resources. It consists of several key components that work together to ensure efficient operation.

5. **System Flow**

6. **System Components**

7. **System Flow**

8. **System Components**

- 1. **System Overview**
- 2. **System Components**
- 3. **System Flow**

9. **System Flow**